

**RARE EQUITY PRIVATE LIMITED**

151 15<sup>TH</sup> FLOOR, NARIMAN BHAVAN, NARIMAN POINT, MUMBAI-400021

CIN: U74110MH1993PTC074456

Email id: rareequity@rareenterprises.net

Contact: 022 4004 8766 / 02266590100

---

Date: 15/02/2023

**BSE Limited**  
P. J. Towers,  
Dalal Street,  
Mumbai – 400 001

**Scrip Code: 973302 & 973303**

**Subject: Newspaper Publication of Unaudited Financial Results for the quarter year ended December 31,2022.**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 52(8) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the unaudited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2022, were published in The Free Press Journal (English Daily) and Navshakti (Marathi Daily) on February 15, 2023. Copy of the same are enclosed herewith for your information and records.

This is for your information and Records.

Thanking you.

Yours truly,

For **RARE EQUITY PRIVATE LIMITED**

*Vrushali D.*

**Vrushali Deshpande**  
Director

DIN: 05216743

Address: A/2, New Gajant CHS Ltd., Plot No. 7,  
Kosango Nagar, S.V. Road, Borivali (West), Mumbai -400092.



Encl: as above

**PUBLIC NOTICE**


This is to inform to all the persons, my client Mr. Manoj T. Lalwani and Mrs. Riya M. Lalwani co-owned a Flat with their Mother Smt. Rajani T. Lalwani which they intend to sale. The said flat being **801, SHETH AVALON** -D Wing, along with a **Car Parking** wide no. **P-2/201, 202 & 203** situated at Village **Fanchipakhadi**, District **Thane** constructed on property bearing **Survey No. 48/1P 48/2, 48/3, 48/4, 48/5P 49/2p, 73/1, 73/2, 73/3, 73/4, 73/6, 74P, 526P**. Thereby on 19/01/2021 Smt. Rajani T. Lalwani Passed away leaving behind the following legal heirs, 1) Gopal T. Lalwani, 2) Neetu V. Daswani alias Heena T. Lalwani and 3) Manoj T. Lalwani.

Any person or persons except above mentioned legal heirs having any right, title, interest by way of inheritance or claim against the said flat should send their claims in writing to the undersigned along with documentary evidence in support of the said claim thereof within 15 days of the publication of the said notice, failing which claims if any shall be deemed to have been waived.

Sd/-  
Adv. SNEHAL S. GARUDE  
401, Falco Chambers CHS,  
Opp. Sales Tax Dept.,  
Court Naka,  
Thane (W)- 400 601

**Dt: 15.02.2023**  
**Place : Thane**

| ASIAN FOOD PRODUCTS LIMITED   |   |   |   |  |  |  |
|---|---|---|---|--|--|--|
| REQD. OFFICE : 7,THAKKERS NEAR NEHARU GARDEN NASHIK - 422001  |   |   |   |  |  |  |
| Extract of Standalone Unaudited Financial Results for Quarter & Nine months<br>Ended 31st Dec, 2022.  |   |   |   |  |  |  |
| CIN : L70100MH1968PLCO13919   |   |   |   |  |  |  |
| (Figures are Rupees in Lacs except EPS)   |   |   |   |  |  |  |
| Sr. No.   | Particulars   | For the Quarter Ended on 31/12/2022 (Unaudited) | For the Quarter Ended on 31/12/2021 (Unaudited) | For the Nine Month Ended on 31/12/2022 (Unaudited) | For the Nine Month Ended on 31/03/2021 (Unaudited) | For the Year Ended on 31/03/2022 (Audited) |
| 1   | Total Income from operations (net)  | 0.00  | 0.00  | 0.00   | 0.00   | 0.00                                       |
| 2   | Net Profit/(Loss)from ordinary activities after tax                                     | (44.19)   | (1.13)  | (55.19)  | (7.82)   | (9.48)                                     |
| 3   | Net Profit/(Loss)for the period after tax (after Extraordinary Items)                   | (44.19)   | (1.13)  | (55.19)  | (7.82)   | (9.48)                                     |
| 4   | Equity Share Capital  | 158.33  | 158.33  | 158.33   | 158.33   | 158.33                                     |
| 5   | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) | -   | -   | -  | -  | 4686.20                                    |
| 6   | Earnings Per Share (before extraordinary items) (of 10/- each)                          |   |   |  |  |  |
|   | Basic   | (2.79)  | (0.07)  | (3.49)   | (0.49)   | (0.60)                                     |
|   | Diluted   | (2.79)  | (0.07)  | (3.49)   | (0.49)   | (0.60)                                     |
| 7   | Earnings Per Share (after extraordinary items) (of 10/- each)                           |   |   |  |  |  |
|   | Basic   | (2.79)  | (0.07)  | (3.49)   | (0.49)   | (0.60)                                     |
|   | Diluted   | (2.79)  | (0.07)  | (3.49)   | (0.49)   | (0.60)                                     |
| <b>Note : The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine Month Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,2015. The full format of the Quarterly/Nine Month Financial Results are available on the Stock Exchange Website : <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a></b> |   |   |   |  |  |  |
| For and on behalf of the Board of Directors<br><b>GAURAV J. THAKKER</b><br>Director<br>DIN-01587854   |   |   |   |  |  |  |
| Place : Nashik<br>Dated : 13th February, 2023   |   |   |   |  |  |  |



**LOVABLE LINGERIE LIMITED**  
CIN: L17110MH1987PLC044835  
**Registered Office:** A-46, Road No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai - 400 093.**Website:** www.lovableindia.in, **Email:** corporate@lovableindia.in

**Extract of STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS for the Quarter ended 31st December, 2022**

| (₹ in lakhs) |   |                        |                        |                        |                        |                      |
|--------------|---|------------------------|------------------------|------------------------|------------------------|----------------------|
| Sr. No.      | Particulars   | Three Months Ended     |                        |                        | Nine Months Ended      |                      |
|              |   | 31.12.2022 (unaudited) | 31.09.2022 (unaudited) | 30.12.2021 (unaudited) | 31.12.2022 (unaudited) | 31.03.2022 (audited) |
| 1            | Total income from operations (net)  | 2,057.46               | 2,795.84               | 3,013.23               | 8,515.48               | 7,675.45             |
| 2            | Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptiona and/or Extraordinary items)             | (357.84)               | 207.48                 | 366.38                 | 418.88                 | 675.76               |
| 3            | Net Profit / Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)      | (357.84)               | 207.48                 | 366.38                 | 418.88                 | 675.76               |
| 4            | Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)        | (265.12)               | 173.89                 | 266.30                 | 325.28                 | 480.37               |
| 5            | Total Comprehensive Income for the period   | (265.12)               | 173.89                 | 266.30                 | 325.28                 | 480.37               |
| 6            | Equity Share Capital (FV of Rs.10/- each)   | 1,480.00               | 1,480.00               | 1,480.00               | 1,480.00               | 1,480.00             |
| 7            | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year) | -                      |                        | -                      | -                      | 15,765.00            |
| 8            | Earnings Per Share (of Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations)               |                        |                        |                        |                        |                      |
|              | Basic & Diluted   | (1.79)                 | 1.17                   | 1.80                   | 2.20                   | 3.25                 |


**Notes:**

a) The above is an extract of the detailed format of Uudited Financial Results as on 31st December, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange websites at **www.bseindia.com** and **www.nseindia.com** and Company's website **www.lovableindia.in**

By order of the Board  
For **Lovable Lingerie Limited**  
Sd/-  
**L Vinay Reddy**  
Chairman & Managing Director  
(DIN: 00202619)

Place : Mumbai  
Date : February 14, 2023



**WESTERLY RETAIL PRIVATE LIMITED**  
Regd. Office: Seawoods Grand Central, Mall Management Office, Lower Ground Floor, Plot No. R-1, Sector 40, Seawoods Railway Station, Navi Mumbai - 400706 (Maharashtra)  
Tel.: 91-22-6280 5000, e-mail: saloni.doshi@nexusrails.com, website: www.nexusmalls.com  
Corporate Identification Number: U45201MH2016FTC282287  
CIN No: U45201MH2016FTC282287


**Extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022.**

(All amounts are in Rupees millions, unless otherwise stated)

| Sr. No. | Particulars   | Quarter ended     |                   | Nine Months Ended |                   | Year ended     |
|---------|---|-------------------|-------------------|-------------------|-------------------|----------------|
|         |   | December 31, 2022 | December 31, 2021 | December 31, 2022 | December 31, 2021 | March 31, 2022 |
| 1       | Total Income from Operations  | Unaudited         | Unaudited         | Unaudited         | Unaudited         | Audited        |
| 2       | Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra-ordinary items)   | 506.52            | 445.93            | 1,497.76          | 893.37            | 1,351.28       |
| 3       | Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)  | (124.29)          | (234.06)          | (850.98)          | (898.80)          | (1,103.64)     |
| 4       | Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)   | (44.08)           | (146.16)          | (812.23)          | (802.91)          | (943.41)       |
| 5       | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)] | (44.21)           | (146.37)          | (812.62)          | (804.58)          | (945.55)       |
| 6       | Equity Share Capital  | 454.00            | 454.00            | 454.00            | 454.00            | 454.00         |
| 7       | Other Equity / Reserves (excluding Revaluation Reserve)   | (1,124.30)        | (170.69)          | (1,124.30)        | (170.69)          | (311.67)       |
| 8       | Securities Premium Account  | 3,321.00          | 3,321.00          | 3,321.00          | 3,321.00          | 3,321.00       |
| 9       | Net worth   | (670.30)          | 283.31            | (670.30)          | 283.31            | 142.33         |
| 10      | Paid up debt capital/ Outstanding Debt  | 15,777.26         | 14,766.34         | 15,777.26         | 14,766.34         | 14,886.17      |
| 11      | Debt equity ratio   | (23.54)           | 52.12             | (23.54)           | 52.12             | 104.59         |
| 12      | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-   |                   |                   |                   |                   |                |
|         | (a) Basic (Rs.)   | (0.97)            | (3.22)            | (17.89)           | (17.69)           | (20.78)        |
|         | (b) Diluted (Rs.)   | (0.97)            | (3.22)            | (17.89)           | (17.69)           | (20.78)        |
| 13      | Capital Redemption Reserve  | -                 | -                 | -                 | -                 | -              |
| 14      | Debt redemption reserve   | -                 | -                 | -                 | -                 | -              |
| 15      | Debt service coverage ratio   | 0.96              | 0.48              | 0.64              | 0.30              | 0.37           |
| 16      | Interest service coverage ratio   | 0.66              | 0.33              | 0.44              | 0.07              | 0.13           |

For and on behalf of Board of Directors  
**Westerly Retail Private Limited**  
Sd/-  
**Siddharth Nawal**  
DIN 07916449

Place: Mumbai  
Date: February 13, 2022  
Note:  
s:  
(a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with Bombay Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of Bombay Stock Exchange i.e. www.bseindia.com.  
(b) For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the URL www.bseindia.com.  
(c) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.



**DECCAN GOLD MINES LIMITED**  
CIN No. L51900MH1984PLC034662  
**Reg Office:** 501, Akruti Trade Center, Road No.7, MIDC, Andheri,(East), Mumbai- 400 093 **Tel.No.:**022-62606800  
**Fax No.:** 022-62606800 **Email:** info@deccangoldmines.com **Website:** www.deccangoldmines.com

**EXTRACTS OF THE CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022**

| Rs. in Million |   |               |             |                  |             |             |
|----------------|---|---------------|-------------|------------------|-------------|-------------|
| Sr. No.        | Particulars   | Consolidated  |             |                  |             |             |
|                |   | Quarter ended |             | Nine Month Ended |             | Year Ended  |
|                |   | 31-Dec-2022   | 30-Sep-2022 | 31-Dec-2021      | 31-Dec-2022 | 31-Dec-2021 |
| 1              | Total Income from operations  | 0.007         | 0.540       | 0.052            | 2.543       | 0.141       |
| 2              | Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)  | (8.385)       | (6.423)     | (5.349)          | (18.348)    | (19.434)    |
| 3              | Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | (8.385)       | (6.423)     | (5.349)          | (18.348)    | (19.434)    |
| 4              | Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | (8.385)       | (6.423)     | (5.349)          | (18.348)    | (19.434)    |
| 5              | Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] | -             | -           | 0.042            | -           | 0.091       |
| 6              | Equity Share Capital  | 93.327        | 93.327      | 93.327           | 93.327      | 93.327      |
| 7              | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year                                       |               |             |                  |             |             |
| 8              | Earning per share (of Rs. 1/- each) for continuing and discontinued operations-   |               |             |                  |             |             |
|                | a. Basic:   | (0.090)       | (0.069)     | (0.057)          | (0.197)     | (0.208)     |
|                | b. Diluted:   | (0.090)       | (0.069)     | (0.057)          | (0.197)     | (0.208)     |

**In respect to standalone results of the Company, the amounts are as follows:**

| Sr. No. | Particulars       | Quarter ended    |             |             |             |             |
|---------|-------------------|------------------|-------------|-------------|-------------|-------------|
|         |                   | Nine Month Ended |             | Year Ended  |             |             |
|         |                   | 31-Dec-2022      | 30-Sep-2022 | 31-Dec-2021 | 31-Dec-2022 | 31-Dec-2021 |
| a       | Turnover          | -0.007           | 1.916       | 1.936       | 2.521       | 6.567       |
| b       | Profit before tax | (8.601)          | -6.425      | (5.638)     | (19.122)    | (18.659)    |
| c       | Profit after tax  | (8.601)          | -6.425      | (5.638)     | (19.122)    | (18.659)    |

**Notes :**

(i) The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results (Consolidated & Standalone) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results (Consolidated & Standalone) are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.deccangoldmines.com).

(ii) Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.

(iii) The above results, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th February, 2023 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For **Deccan Gold Mines Limited**  
Sd/-  
**S Subramaniam**  
Executive Director  
DIN: 06389138

Place : Bengaluru  
Date : 14th February, 2023



**Ipcalaboratories Limited**  
Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067.  
CIN : L24239MH1949PLC007837, Tel: +91 22 6647 4444, E-mail : investors@ipca.com, Website : www.ipca.com

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022**

| Sr. No. | Particulars  | Quarter Ended          |                         | Nine Months Ended      |                        | Year Ended           |
|---------|--|------------------------|-------------------------|------------------------|------------------------|----------------------|
|         |  | Dec 31, 2022 Unaudited | Sept 30, 2022 Unaudited | Dec 31, 2021 Unaudited | Dec 31, 2022 Unaudited | Dec 31, 2021 Audited |
| 1       | Total Income from operations   | 1576.89                | 1637.18                 | 1443.40                | 4821.92                | 5896.36              |
| 2       | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  | 169.34                 | 223.82                  | 260.66                 | 615.85                 | 966.17               |
| 3       | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | 169.34                 | 223.82                  | 260.66                 | 615.85                 | 966.17               |
| 4       | Net Profit / (Loss) for the period after tax, after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests | 107.84                 | 143.90                  | 196.96                 | 394.80                 | 753.85               |
| 5       | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]                                       | 116.10                 | 143.11                  | 199.69                 | 406.31                 | 759.31               |
| 6       | Equity Share Capital   | 25.37                  | 25.37                   | 25.37                  | 25.37                  | 25.37                |
| 7       | Other Equity (excluding revaluation reserve)   | -                      | -                       | -                      | -                      | 5466.60              |
| 8       | Earnings per share of ₹ 1/- each (not annualised):   | 4.25                   | 5.67                    | 7.76                   | 15.56                  | 29.71                |
|         | Basic (₹)  | 4.25                   | 5.67                    | 7.76                   | 15.56                  | 29.71                |
|         | Diluted (₹)  | 4.25                   | 5.67                    | 7.76                   | 15.56                  | 29.71                |

**Notes :**

1 The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the quarter and Nine months ended on December 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).

2 Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

| Sr. No. | Particulars                  | Quarter Ended          |                         | Nine Months Ended      |                        | Year Ended           |
|---------|------------------------------|------------------------|-------------------------|------------------------|------------------------|----------------------|
|         |                              | Dec 31, 2022 Unaudited | Sept 30, 2022 Unaudited | Dec 31, 2021 Unaudited | Dec 31, 2022 Unaudited | Dec 31, 2021 Audited |
| 1       | Total Income from operations | 1458.09                | 1521.47                 | 1341.71                | 4467.65                | 5455.49              |
| 2       | Profit before Tax            | 171.83                 | 244.60                  | 272.24                 | 632.49                 | 950.73               |
| 3       | Profit after Tax             | 120.27                 | 167.78                  | 218.17                 | 431.87                 | 760.53               |

By Order of the Board  
For **Ipcalaboratories Limited**  
Premchand Godha  
Chairman & Managing Director  
(DIN 00012691)

Place : Mumbai,  
Date : February 14, 2023



**ASHOK ALCO-CHEM LIMITED**  
Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001.  
(CIN - L24110MH1992PLC069615)  
Tel: 022-66221700 Email: secretarial@ashokalcochem.com Website: http://www.ashokalcochem.com

**Extract from the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2022**

(Rs. in Lakhs, except EPS)

| Sr. No. | Particulars  | STANDALONE           |                      |                      | CONSOLIDATED         |                      |                      |
|---------|--|----------------------|----------------------|----------------------|----------------------|----------------------|----------------------|
|         |  | Quarter Ended        |                      | Nine Months Ended    | Quarter Ended        |                      | Nine Months Ended    |
|         |  | 31-12-2022 Unaudited | 31-12-2021 Unaudited | 31-12-2022 Unaudited | 31-12-2022 Unaudited | 31-12-2021 Unaudited | 31-12-2022 Unaudited |
| 1.      | Total Income from Operations   | 639.21               | -                    | 934.77               | 1,110.88             | 327.53               | 1,994.55             |
| 2.      | Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items)  | 8.55                 | (34.08)              | 87.34                | 52.63                | 2.87                 | 96.57                |
| 3.      | Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)   | 8.55                 | (34.08)              | 87.34                | 52.63                | 2.87                 | 96.57                |
| 4.      | Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)  | 7.00                 | (25.24)              | 69.88                | 69.27                | 32.35                | 101.10               |
| 5.      | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 6.87                 | (25.25)              | 69.51                | 69.10                | 32.17                | 100.61               |
| 6.      | Equity Share Capital   | 460.03               | 460.03               | 460.03               | 460.03               | 460.03               | 460.03               |
| 7.      | Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing & discontinuing operations)   |                      |                      |                      |                      |                      |                      |
|         | Basic & Diluted  | 0.15                 | (0.55)               | 1.52                 | 1.51                 | 0.70                 | 2.20                 |

**NOTES:**

1. The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2022 are available on the Stock Exchange website **www.bseindia.com** and on the Company's website **www.ashokalcochem.com**.

2. The aforesaid Financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 14, 2023.

3. Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with the current period.

For **ASHOK ALCO-CHEM LIMITED**  
Sd/-  
**MANAN SHAH**  
DIRECTOR  
(DIN: 06378095)

Place: Mumbai  
Date : February 14, 2023



**RARE EQUITY PRIVATE LIMITED**  
CIN-U74110MH1993PTC074456  
Registered Address:- 151-15th Floor, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai city MH-400021 IN  
Ph No.- 022-40048766/02266590100 Web Site:- https://rareequity.net/  
Email id:- rareequity@rareenterprises.net  
**Statement of Standalone Unaudited Financial Result for the Quarter ended 31st December, 2022**

(Rs. In lakhs except for EPS)

| Sr. No. | Particulars   | Quarter ended 31st Dec 2022 | Quarter ended 30th Sept 2022 | Quarter ended 31st Dec 2021 | Nine months ended 31st Dec.2022 | Nine months ended 31st Dec.2021 | Year ended 31st March 2022 |
|---------|---|-----------------------------|------------------------------|-----------------------------|---------------------------------|---------------------------------|----------------------------|
|         |   | Unaudited                   | Unaudited                    | Unaudited                   | Unaudited                       | Unaudited                       | Audited                    |
| 1       | Total Income from Operations  | -                           | 31.28                        | 10,138.75                   | 348.76                          | 14,039.27                       | 14,033.57                  |
| 2       | Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)   | -982.53                     | -958.59                      | -7.97                       | -2,604.66                       | 460.13                          | -2,399.27                  |
| 3       | Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)  | -982.53                     | -958.59                      | -7.97                       | -2,604.66                       | 460.13                          | -2,399.27                  |
| 4       | Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)   | -982.53                     | -958.59                      | -7.97                       | -2,604.66                       | 460.13                          | -2,399.27                  |
| 5       | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after Tax)] | -982.53                     | -958.59                      | -7.97                       | -2,604.66                       | 460.13                          | -2,399.27                  |
| 6       | Paid Up Equity Share Capital (Face value of Rs 100/- each)  | 2,693.15                    | 2,693.15                     | 2,693.15                    | 2,693.15                        | 2,693.15                        | 2,693.15                   |
| 7       | Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2022)              |                             |                              |                             | NIL                             |                                 |                            |
| 8       | Securities Premium Account  | 2,975.72                    |                              |                             |                                 |                                 |                            |



